

श्राद्धक, जनाश्राद्धक (so zu lesen mit der ed. Calc.) RĪGĀ-TAR. 1,329.
श्राद्धरूप, lies श्राद्धरायति.

3. इ ष) इत gelangt zu: अङ्गसंश्लेषम् MĀR. P. 24, 17. — intens. श्यायते
(नैयायते) = गच्छति (Comm.) PRAÇNOP. 4, 2.

— अति 8) = अभि 8) Spr. (II) 2969, v. 1.

— अभि 8) hervorgehen, entstehen aus (°तम्) Spr. (II) 2969.

— अच, अवेक्ति st. अवेक्ति tadelt VĀMANA 5, 2, 71.

— समव, partic. समवेत gelangt zu: सर्वकल्याणासंपत्तिम् MĀR. P. 123,
9. wenn °संपत्तिसमवेत gelesen wird, dann versehen mit.

— आ 1) Z. 4 lies 2, 33, 1. 3, 55, s. 5, 87, s.

— उद् 2) pass. impers.: नोष्णुमताप्युदीयते Spr. (II) 399. — ष) in die
Höhe kommen bildlich ebend.

— अशुद् 5) partic. अशुदित in die Höhe gekommen, im Glück sich
befindend Spr. (II) 1167.

— प्रोद्, partic. प्रोद्यन्त aufgehend so v. a. zukünftig Spr. (II) 4034.

— समुद् 4) उदाकर्षणं प्रत्युदाकर्षणं वाक्याध्याकार इत्येतत्समुदितं व्या-
ख्यानम् alles dieses zusammengenommen PAT. a. a. O. 1, 18, a. 19, a. —
5) एवं समुदिता नारी glücklich ausgestattet MBu. 4, 617.

— अशुप, partic. अशुपेत versehen mit: न तत्सत्यं यच्छलेनाशुपेतम्
Spr. (II) 3483.

— अपपरा davon gehen RV. 10, 83, 5.

— संप्रति pass. gemeint sein PAT. a. a. O. 1, 168, b. — partic. संप्रतीति
allgemein angenommen Spr. (II) 7532. — caus. bewirken, dass man Et-
was unter Etwas versteht, PAT. a. a. O. 1, 168, a.

— वि 1) व्ययमान und अ° nach verschiedenen Richtungen gehend
und unbeweglich MAITRAJUP. 2, 2. व्ययमान zu Grunde gehend BUĀ. P. 4,
24, 67. वेति KAUSE. UP. 3, 1 wohl nur fehlerhaft für व्येति; vgl. TS. 3, 1, 4, 2.

5. इ m. patron. (!) von 6. अ (a. oben) PAT. a. a. O. 1, 172, b.

इन्नेत्र, lies Wurzel des Zuckerrohrs RĪGĀ. 14, 88 und मोरट st. मोरट.

इङ्गित = अभिप्राय (MALLIN.) KĪR. 14, 2.

इडविड् (°बिड् gedr.) = इडविदा PAT. a. a. O. 4, 54, b.

इडाध (und इलाध) m. N. eines Ishṭajana Āḅv. Ça. 2, 14, 11.

इतर, इतरद् (Conj.) adv. dagegen Spr. (II) 2639.

इतर्य (von इतर), °यति abspenstig machen, auf seine Seite ziehen
MALLIN. zu KĪR. 1, 14.

1. इम् Z. 16, zu अयौस् scheint अयौस् eine Nebenform zu sein RV.
6, 87, 11. 7, 67, 4. 10, 132, 5.

इन् mit प्रति, lies bekräftigen.

इन्दिरा Spr. (II) 3088.

इन्दु 2) Bez. der Zahl Eins (vgl. Nachträge) ŚŪRAS. 1, 31. 34.

इन्दु 1) ŚŪRAS. 12, 31.

इन्दुराङ् fehlerhaft für उदुराङ्; vgl. Spr. (II) 7053.

इन्द्र 1) a) Sp. 803, Z. 3 füge 10, 73, 1 nach 8, 66, 1. 2 hinzu. Z. 21 lies
VS. 38, 16. Als Bez. der Zahl vierzehn ŚŪRAS. 2, 58.

इन्द्रकील (Nachträge), lies Thürriegel, Thorriegel st. Indra's Banner
und füge R. Gora. 2, 87, 22 hinzu.

इन्द्रय, lies nach Indra verlangen.

इन्द्रयष्टि m. N. pr. eines Schlangendämons VJURP. 87.

VII. Theil.

इन्द्रशत्रु vgl. BUĀ. P. 6, 9, 11 in Betreff der Doppelsinnigkeit.

इन्द्रभि m. ein best. zu den Hühnerarten gezählter Vogel KARAKA 1, 27.

इयन्, vgl. PAT. a. a. O. 6, 11, a.

इरिया 4) in übertr. Bed. die Fläche, auf welche die Würfel geworfen
werden, RV. 10, 34, 1.

इरिविष्ठा, lies Wisz st. WHITE.

1. I. इष् mit प्र caus. 2) Z. 10 st. प्रेषितम् hat die ed. Bomb. richtig
प्रेषितम्.

I. 3. इष् 2) Z. 20 MBu. 3, 16487 (beide Ausgg.) liest मो चेञ्जीवत्तमि-
च्छसि st. मो च u. s. w. — Z. 4 v. u. M. 12, 37 ist der infin. passivisch
aufzufassen; man könnte übrigens auch ज्ञातम् st. ज्ञातुम् vermuthen
(vgl. u. लञ्).

— आ vgl. u. 1. यस् mit आ 1).

— प्रति, streiche Bed. 1) und stelle das Citat zu der folgenden.

इषु 5) (Nachträge) ŚŪRAS. 1, 30. 42. 8, 8.

इषुपुङ्गा f. = शरपुङ्गा die Indigopflanze RĪGĀ. 4, 73.

इषेत्वाक so, nicht इषेत्वाक PAT. a. a. O. 1, 235, b.

इष्टकोत्रीय (von इष्टा कोत्रा: RV. 8, 82, 23) n. N. eines Śāman ŚĀMA-
VIDH. Bu. 2, 4, 8.

इत् 2) jetzt, im Augenblick Spr. (II) 6359.

इत्शिल्प n. ein Kunstwerk von Menschenhand (Gegens. देवशिल्प)
AIT. Bu. 6, 27.

इत् 3) Spr. (II) 7513. erwarten 5253.

— परा, lies प्रेष्य st. प्रेष्य.

— सम् 3) am Ende, das Beispiel MBu. 14, 2201 zu streichen, da hier
mit der ed. Bomb. समौत्तत zu lesen ist.

इङ् = इर in Bewegung setzen, erzeugen: अग्निर्वा इतो वृष्टिमीदृ (aus
इति) मरुतो ऽमुतश्चावपत्ति PAT. a. a. O. 1, 281, b. 6, 11, a.

इद्दश, नेदशा राजसत्कारा: so v. a. eben so wenig Spr. (II) 3221.

इर mit प्र caus.: कालः प्रेरितः verbraucht, verliebt Spr. (II) 6088.

— सम् caus. 1) असमीरित nicht erregt: Wind Spr. (II) 3170.

इरी in der in den Nachträgen angegebenen Bed. HAN. JOGAÇ. 1, 26. 34. fg.

2. इष् vgl. यत्नेष्.

इशा 2) c) ŚŪRAS. 2, 17.

इश्वर 4) b) Bez. der Zahl elf ŚŪRAS. 2, 22.

इश्वरीकार Jmd zu einem reichen Herrn machen HAN. JOGAÇ. 2, 10.

इत् mit सम्, समीकित n. Wunsch Spr. (II) 6855.

2. उ (Nachträge) Z. 3 lies कर्चूडार्चनमणिः.

1. उन् mit सम्, med. besprengen: समौत्तत MBu. 14, 2201 nach der
Lesart der ed. Bomb.

उखच्छिद्, lies brüchig wie eine Soherbe, morsch.

उगया soll nach PAT. a. a. O. 6, 11, a = सुगया sein.

उच् Z. 4 füge 1, 103, 4 nach 10, 33, 6 hinzu.

उच्च 2) ŚŪRAS. 1, 33. 44. 55. 58. 2, 1. 3. fgg. 10, 12, 87.

उच्चपड vgl. प्रोच्चपड.

उच्चामन्यु vgl. चोच्चामन्यव und उच्चैर्मन्यु.

उच्चारिन् adj. Töne ausstossend, schreiend u. s. w.: गर्दगो° wie ein
Esel PAT. a. a. O. 6, 81, b.